

उपनिषदाची जोडळा -

आपल्या अवतीमवती असणारी ही सृष्टी विविधरंगी आहे. शाडे, बेली, पर्वत, पाषण, पुनर्व, फळ या सूर्यमध्ये विविधत आहे. आणि तरीसुधा या सूर्यमध्ये काहीतरी समान घाणा आहे. प्रत्येक गोष परिवर्तनशील वंदेणारी आहे. काळची कठी आज फूल होते. आजचे फूल उद्या फक्त ठांगतरित होते. फळे पिकतात, गळून पडतात. पुनर्व नवी पालवी येते. अंगदी आकाशात चालणारा भूह तांबाचा खेळ देखील निश्चिन नियमांने बोऱ्यांना आहे. सूर्य रोज छराविक दिशांतर्य उगवत असाऱ्या दरी त्याच्या उगवण्याच्या स्थानात व वेळेत किंतु वदल होत असतो. त्यापासे देखील काढी नियम आहे.

मनुष्य हा एकावतःय जिणाल्यु आहे. हे वर्ग कर्त्ते व कर्तृन निमिणि द्योऱ्य? मी कोण आहे? या जगाचा अंत कधी होईल? माझे अंतिम उड्हिष्य काय असायला होे? या सृष्टीपा निमीता कोण? त्याची भोट कधी होईल? असे अनेक प्रश्न माणसांना पडते. आणि त्याची असे देखील निसांगिनेय निष्ठाती. आपल्या भूषिणीना त्यांच्या अत्येत वरु अवत्येत अनेक रुहस्यांचा उलगडा झाला. भूषिणीना वेद दित्याले असे मृटो जाते. आणि मृगून्य वेदांना अपेक्षेय मृटले जाते. बुढे प. वेदव्यासांची त्यांची विभिन्नांनी कोली. आणि एकेक आधिकारी भूषिणीकडे रुक्मी वेद सोपवते.

वेदवाङ्मय हा वरोऱ्यर आपला अनेमोत ठेवा आहे असा. या वेदवाङ्मयाले चार भाग मानले जातात.

१. सूहिता - भूषिणी द्युर्लेख्या आणि त्यांनी गायलेल्या दुँदोबद्द रुहांच्या नीट रुलेला समृद्ध मृणांने सोहिता. या सूर्यमध्ये प्रामुख्याने देवता ईश्वर, दुक्ते, प्रार्थिनी आहेत.

२. श्रावण - वेदवाङ्मयाचा हा एक भाग आहे. इथे जात, वर्ण या काही दोषाचा नाही. यामध्ये वेगवेगाळ्या यज्ञांचे त्रिकार, ते करू पवृत्त आणि त्यांचे फळ यांचे वर्णन विलिराने केले आहे.

३. आरथिक - ज्ञानाची तक्रमक असणारी किंत्येक मापासे उरण्यात जाऊन एकांतवासात राहत असत. विचारांच्या सर्वोत्तम

अवस्थेमध्ये दोन्हा अंतर्मिनात्रुन आलेले विचार या आरब्धक विभागामध्ये घेतात. त्रिज्ञाने प्रिंतन, तत्त्वाधितन हे दोन्हा निदिध्यासानाचे कठा आहे. दोन्हा अंतर्मिनीचा प्रागात केळा जा अशा ब्रकारे त्राज्ञन, संहिता आणि आरब्धक यामध्ये विश्वनिर्भितीचे शृङ्ख उकडाड्यात्या प्रयत्न केला आहे. ब्रह्मत्वदप जागृत्याचा प्रयत्न आणि आत्मदृष्टिनिवाची लाघवा सांगणारे सर्वोत्तम असे तत्त्वाधितन आहे.

४. उपनिषद्- वाङ्मय - वरील तिन्ही आणंत्रा संपूर्ण विकास यात होणीला पडले. आणि मृशूनच उपनिषद् हा वेदाचा शेवटचा आग मृशून वेदांत या नावाने ओळखला जाली. तो कमी महत्वाचा नाही तर उक्त त्याला वेदांते उत्तमांग किंवा आम्नायमहत्तम असे म्हटले जाई.

वेदांतमध्ये रिहिंद्यांत सांगितके असले तरी उपनिषदांमध्ये, शुद्ध ज्ञान आहे आणि असम जीवन जगण्याची कला यामध्ये गुरुंनी शिल्प्याला सांगितली आहे. जीवनाला आभिमुख असणारे जीवनाला सामोरी ज्ञानारी उपनिषदे आजूचा काळातही तितकीच महावाची आणि आवश्यक आहेल.

उपनिषद् हा बहुतांशा केळा गुरु-शिष्य संवाद आहे. उप+नि+सद् अशी तर त्याची कोड केली तर उप मृशूनजे जवळ, सद् मृशूने, वसणे, ररण जाणे, शिघ्रत करणे आणि, नि मृशूने निक्षयाने, मनापासून, भाक्तिभावाने व विनाय. अधितित्य हे आत्मज्ञान मिश्रवल्यासाठी विधिपूर्वक मुरुळ्या नवळ नम्रतेने जाणे, खसणे, शिक्का मृशूनेचे उपनिषद.

अशा ज्ञान उपनिषदांची संख्या दोनशेषांतराचाची आहे भाव त्यातील ५५ उपनिषदे प्रासिद्ध आहेत.

ईशा, केन, कठ, प्रक्ष, मुंडक, मांडूक्य, ऐतरेय, तैतिरीय वेताश्वतर, धांदोरय आणि ब्रह्मदारब्धक. एवि ५५ उपनिषदे महत्वाची भानली जातात याचे कारण आद्य इकिराज्याची. या उपनिषदांवर भाष्य केले आहे. काही उपनिषदे अंग लहान तर काही उपनिषदे आकाराने व मंत्रसंख्येने नाही.

मोठी आहेत. वृद्धारण के दरवति. मोठे आहे.

ब्रह्मसूत्रे, उपनिषद आणि भगवद्‌गीता ही वैदिक प्रत्यानत्रयी आहे आणि यावर भाष्य करण्याच्याना अल्प ही पदवी प्राप्त होते. प.१.२. आदि शंकराचार्य हे या मार्गविरील पढिले असायी!

ब्रह्मसूत्राची भाषा सूत्रभय पृष्ठांजेच कमी शब्दात निःसंदिग्ध अर्थ स्पष्ट करणारी आहे आणि मूळवन नी थोडी कठीण वाटते. त्याउन्हा भगवद्‌गीताची भाषा खुल्ह द्यावी आहे. संखूतचे जुनकी दून आसेल तर जीतेनांत कोणाऱ्या निधान वरवरणा अर्थ नरी समजू शकतो, उपनिषदे मात्र काही गद्य तर काही पद्य रूपाने आहेत भगवद्‌गीतेप्रमाणे यात कुठेही उवाच नाही. पृष्ठांने हे वाव कोणाऱ्या मुरखी आहे हे घटकन समजत नाही. नांकनायक वाक्ये आहेत. सामाजिक उपर्याहा हे घासुच्या अस्थी येतात येथे तसेही नाही. अनेकदा घासुची न उपसर्गाची फारद आली दिसत. त्यामुळे संदर्भानुसार वाक्य समजावून ह्या लागते. भाषा अस्थात्य आष आहे. पृष्ठांजेच आजत्या संखूत व्याकरण नियमानुसार नाही.

परंतु ब्रह्मस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव या गुणीनी उत्कृष्टपणे घोटका आहे त्यांची वाणी नेत्रस्वीय असणा. त्यांना विरुपाची जी अनुभूती आली नी त्यांची नेमक्या शब्दात परंतु यथाशीपणे त्रिग्राम कोटी आहे. त्यामुळे यातील काही वाक्ये सूत्राप्रमाणे वाटतात. विषयानुसार उपनिषद्यां अनेक विभाग कोते आहेत. त्यांना अद्याये पृष्ठांतात आपां उपविष्मागांना वळी असेले मृटले आहे.

उसने ग्रंथ वालून उपनिषदांचा नेमका अर्थ समजो असे नाही. सहज वाचून टाकण्यासारखी ही गोष्टच नवे. कुणातीरी अधिकारी व्यक्तीकृहन ही समजून घ्यायला हवी. उपनिषदांच्या शब्दांमध्ये असे काही नेत्र आहे दोमध्ये आकी ते एकांक्याच्या अंतःकरणामध्ये घटकन उसतात.

ऐवणांस्याच्या अंतरात्म्याला सादृ घटलेल्याची शक्ती पाहा उपनिषदांच्या शब्दामध्ये आहे. शुल्के व्यापत्या शिव्याल दिली ही अनमोळ देणारी आहे. शिव्य-प्रशिव्य असा स्थावकीमध्यून हे ज्ञान आपत्यापर्यंत जासेच्या तसें पोहो आहे. आणि आजदी ते ज्ञान तितकेच तजे, जिवंत आणि तरीही नवीन वाटते. यातील विषयांमध्ये विविधता आणे यात आत्मानुभूती, बालहान, हांनसाधना आणि फाळी इति असा। अनेक विषयांचा अंतर्भूव आढळतो. परा व अपरा विषयांचे उल्लेख अनेकदा आले आहेत.

उपनिषदांना 'श्रुते' या नावाने ओळखले जाते. कारण इथे श्रवणावरच आधिक भर आहे. परंतु हे श्रवण सज्जगपण द्यायला हवे. श्रवणानंतर मनाने फार आवश्यक आहे. त्यात एकेतो विषय चिनावू ठसतो. घारणा वकळी होत जाते विषयांचे प्रश्नार्थ समजते आणि प्रेरण्य घेण्य होत जाते.

उपनिषदांची माझा काही ठिकाणी सांकेतिक आहे. गहन लिंगोत मांडणारी उपनिषदेदे अनेक रोचक कथांमुळे रस्त्वारित हाली आहेल. उपनिषदांच्या भाषेमध्ये संगति आहे, तज्य आहे. एक विलक्षण स्तोदर्थ आहे.

कोणताही वर्ण, जाति, पंथ, धर्म यांच्या पलीकोडे उपनिषदांचा माहिमा आहे. याकाळची जीवनपद्धति, राहण मान याच्यान कितीही बदल झालेला. दिसत असला तरी उपनिषदांची महती तसुभरही कमी होत नाही. कारण मनुष कितीही बदलावा तरी त्याचे अंतस्तिवृप तसेच आहे. त्याचा शांति, समाधानाची ओळ आहे. ज्ञानाची शूक आहे आणि ही शूक शमावेष्याचे सामर्थ्य केवळ उपनिषदांमध्ये आहे. उपनिषदांच्या ऊऱ्यासाठ्ये माणूस विवेकी, संतुष्ट होत जाते. विकारांचा पगाडा शिथित होत जातो आणि त्याच्या साधने बळ लाभावते. उपनिषद ही आत्म्याची अनुभूती आहे.

उपनिषदे म्हणजे शब्दपांडित्य किंवा पुस्तकी ज्ञान नवे शब्द उडून जातात परंतु अर्थ हृदयापर्यंत झिरपतो.

उपनिषदांमध्ये जीवन उत्तम शीतीने कर्त्ते नगावे
गावदृक् मार्गदर्शन आहे. यामुळे भारतीयांचे बोवरस
परकीयांना देखील याविषयी आकर्षण वाढते.

शुक्रो हृषीकेश
अरब देशातील विव्यान 'अल बोरनी' हा ७७ व्या शतक
भारतात आला होता. इथे येऊन त्याने संस्कृत भाषेचा
अंग्रेजी केला व उपनिषद्यांचा अर्थ समजून घोलता आली.
त्यांनी मुख्यत्वकैवल्ये प्रशंसा केली. मोगल बाद्राहाता मोठा
मुकुंडा द्वारा 'शिकोह' याने उपनिषद्यांची कोटी देशी
हिंदू फारसी भाषेत अनुवाद करून घोलता. रोज रात्री
निजस्थापूर्वी उपनिषद्यांचा काही भाग पठण करण्याचा, यात
नियमेम होता. याच फारसी अनुवादाचे पुढे फ्रेंच तेलवेदा,
'हेरों', याने फ्रेंच भाषेत भाषांतर केले. आणि त्यात ए
कृत्य जर्मन विचारकें शोपेनहॉवर याने पुढी घेली. त्याच
समर्थन केले. आपल्या जीवनात उपनिषद्यांमुळे शांती
मिळाऱ्याचे त्याने नमुद केले आहे.

शोपेनहॉवर या प्रतिपादनार्थी मैक्सम्युन्हर्डेशील
सहमत आहे. तर याच डायलन या जर्मन विव्यानीने
उपनिषद्यांचा मूळ संस्कृतमध्ये अव्यास केलने 'उपनिषद्-
दर्शन' नावाचे पुस्तक तयार केले.

विद्वान
पाठ्यात्मक विक्लानांनी अशी उपनिषद्यांची प्रशंसा केली
असली तरी त्यांच्याकडे आध्यात्मिक साधन वैद्याध्यायाना
परंपरा नसल्याने त्यांना त्यातील गृह रहण्याचे आकर्षण
व्यवस्थित होऊ शकत नाही. याज्ञवल आपल्याकडे परंपरा उ
संस्कार आहेत, मनाचा कृत इच्छाकडे असल्यामुळे उपनि-
षद्यांच्या गावाता नेव्याचे काम केले शकतात. उपनिषद्यां
केली शब्द, मनन, त्याच्या जोडीला अव्यासासळ आणि अंतरीची
तक्रान्त अलेल तर आत्मोन्नतीचा मर्म निश्चिन सापेळ.
आणि तेच उपनिषद्- अव्यासाचे फालित आहे.

शुभं भवतु।

माधवी रघुवीर जोशी
9373366611